

धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी
राखीव ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एससीवाय-२०१५/ प्र.क्र.२९०/म-७

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक:- ०७ सप्टेंबर, २०१५

प्रस्तावना:-

मोसमी पावसाचे प्रमाण अद्यापपर्यंत समाधानकारक नसल्याने राज्याच्या विविध भागात पाण्याची टंचाई जाणवत असून ती तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

- १) संबंधित मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता यांच्याशी विचार विनिमय करून राज्यातील विविध धरणातील पाणीसाठा पुरेसा पाऊस पडेपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहेत. यात काही अपवाद करावयाचा झाल्यास विभागीय आयुक्तांची मंजूरी घेण्यात यावी.
- २) धरणातील सद्यस्थितीचा पाण्याचा साठा, झालेले पर्जन्यमान, विलंब झालेला पाऊस यामुळे सर्व विभागातील पाण्याचा साठा अग्रहक्काने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावा. एखाद्या धरणाच्या पाण्याचा वापर दोन किंवा अधिक जिल्ह्यांकरीता होत असेल तर संबंधित सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी एकत्रितपणे धरणातील पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घ्यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९०८१५०८३१३४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(मंदार पोहोरे)

उप सचिव, महसूल व वन विभाग

प्रति,

- १) सर्व विभागीय आयुक्त,
- २) सर्व जिल्हाधिकारी,

- ३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
- ४) सदस्य सचिव (प्रशासन / तांत्रिक) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर, मुंबई-४०००२१
- ५) प्रधान सचिव, ऊर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सचिव (मदत व पुनर्वसन),
- ९) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- १०) मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव
- ११) मा.मंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव.
- १२) मा.राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव.
- १३) व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, प्रकाशगड, बांद्रा
- १४) सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग.
- १५) मुख्य अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा/ नागरी पाणी पुरवठा.
- १६) सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- १७) महालेखापाल- १ व २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
- १८) महालेखापाल- १ व २ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
- १९) निवडनस्ती कार्यासन म-७